

दंष्ट्रासेन (दं० + सेना) m. N. pr. eines buddh. Gelehrten VJUTP. 91.
दंष्ट्रिक (von दंष्ट्र) 1) adj. *proparox.* mit Fangzähnen versehen *gaṇa*
त्रीक्ष्यादि zu P. 5, 2, 116. — 2) f. आ a) = दाढिका H. 583. Dieses wird
durch *Bart* erklärt, aber der Schol. des H. trennt die beiden Artikel. —
b) eine best. *Pflanze* (mahr. लघुमुगुसकोटा) NIGH. PR.; vgl. नकुलेष्टा.

दंष्ट्रिन् (wie eben) 1) adj. mit Spitzzähnen —, mit Fangzähnen ver-
sehen; m. ein solches Thier *gaṇa* त्रीक्ष्यादि zu P. 5, 2, 116. M. 5, 29, 10,
89. 12, 58. JĀGN. 2, 300. N. 14, 18. MBH. 1, 5020. 3, 12374. 8, 3572 (von
Unholden). 12, 1316. R. 2, 28, 17. 33, 23. 3, 53, 49. SuCR. 2, 281, 16. 21.
PAṄKAT. III, 73. VARĀH. BH. S. ३, 93. 6, 3. 8, 51. 19, 1. BHĀG. P. 4, 18, 23.
6, 8, 25. VP. 149. Beiw. Čiva's MBH. 14, 205. — 2) m. a) *Wildschwein*
AK. 2, 5, 2. H. 1288. — b) *Hyäne* NIGH. PR. — c) *Schlange* HIR. 15. CĀD-
DAR. im CKDR. सर्वविंश दंष्ट्रिणां शेषो नागानामथ वासुकिः (प्रभुः कृतः) HA-
RIV. 12496.

दंस् s. दंस् दंस् als v. l. von दंशः 1) दंसति (?), दंसयते und दंसयते *beis-
sen; sehen* DHĀTUP. 33, 3. — 2) दंसति (?) und दंसयति *sprechen oder
leuchten* DHĀTUP. 33, 94.

दंसन् (vgl. दंस्म, दंस) n. und दंसना f., instr. दंसना; *wunderbare That*, —
Wirkung, — *Geschicklichkeit, Wunderkraft*: तव क्रता तव तदंसना-
भिरामासु पक्षं शश्या नि दीधः RV. 6, 17, 6. महा देवान्यन्बसि यद्यानुष-
त्तव क्रतुलत दंसना 48, 4. योङ्गासि क्रता शवसात दंसना विश्वा जाताभि
मामास 8, 77, 4. 1, 27, 1, 29, 2. प्र वामत्र विधुते दंसना भुवत् 119, 7. युद्ध-
मक्तव्यब्धः पितृयो परिविष्ट वेषणा दंसनाभिः 4, 33, 2. 3, 3, 11. 9, 7. 5,
87, 8. 7, 69, 7. जानिष्ठ योषा पतयेत्कनीनका वि चारुक्ष्यीरुद्धो दंसना
भ्यन् 10, 40, 9. साक्षे नैरा दंसनैरो चिकित्रिरे 1, 166, 13. दंसन als v. l. für
दंशन *Rüstung* COLEBR. und Lois. zu AK. 2, 8, 2, 32.

दंसनावत् (von दंसन oder दंसना) adj. *wunderkräftig, wunderbar ge-
schickt*; स नौ लिरपायथं दंसनावाह्म नैः सनिता सनये मनौ दंसत् RV.
1, 30, 16. उज्जात्राणि समृद्धे दंसनावान् 3, 39, 4. CĀṄKH. Cr. 8, 17, 12.

दंसयितर् (vom caus. von दंस्) nom. ag. *Vertilger*: शत्रूणाम् DURGA zu
NIR. 6, 26 zur Erkl. von दंस.

दंसम् n. so v. a. दंसन, = कर्मन् NAIKH. 2, 1. तडु प्रयत्नमस्य कर्म
दंसमस्य चारुतमस्ति दंसः RV. 1, 62, 6. 69, 8(4). प्रप्राय त्वा महि दंसो
व्युवर्ष्म् 6, 17, 7. शर्विवो मधु प्रियम् श्रव्यथो वनिनौ अस्य दंसा 10,
138, 2. 9, 108, 12. Besonders von den *rettenden Thaten* der AṄvin: प्र वा दंसांश्चिनाववेचम् RV. 4, 116, 25. 12. 117, 4. पुरु दंसासि विवेता
5, 73, 2, 7. सजोषासावश्यना दंसेभिः VS. 12, 74. — Vgl. पुरु०, सु०.

दंसि = कर्मन् nach NIR. 4, 25. कुत्सीप् मन्महूश्चश दंसये: RV. 10, 138, 1.
दंसिष्ठ (superl. zu दंसु, दंस) sehr wunderkräftig, von den AṄvin: दृष्टा
दंसिष्ठा रुद्यो रुदीतं पा RV. 4, 182, 2. von Indra 8, 24, 25.

दंसु (Padap.: दं॒सु, nach Sā. so v. a. दंसेषु d. i. कर्मवत्सु, oder so
v. a. दंमेषु, oder so v. a. दंतेषु; in den folgg. comp. gefasst als Zu-
sammensetzung von दंस् *bändigen* und सु्) wohl adj. (von दंस्; vgl. दंसि-
ष्ठ) wunderkräftig; adv. auf wunderbare Weise, erstaunlich: तुम्यु-
वासः शुचयः परावति भद्रा वस्त्रा तन्वते दंसु रुशिषु चित्रा नव्येषु रुशिषु
RV. 4, 134, 4. प्र पत्पतु: परमान्वीयते पर्या पूजुद्यो वृ॒रुद्धो दंसु रोक्षति
141, 4.

दंसुजूत् (दंसु + जूत्, Padap.: दं॒सुजूत्) adj. *erstaunlich rasch*: स त्रा-

धतो नक्षेषु दंसुजूतः शर्यस्त्तेरा नुरा गूर्हश्ववाः (याति) RV. 1, 422, 10.
दंसुपत्री (दंसु + पति, Padap.: दं॒सु॒पत्री) adj. f. *einen wunderkräftigen
Herrn habend, sich in der Gewalt eines solchen befindend*: धृवान्यज्ञा
श्रप्यात्तशाण्णा श्रेणिन्द्रं स्तुर्वैदु दंसुपत्री: RV. 4, 19, 7. Dasselbe Wort
könnte in folgender Stelle gestanden haben: धर्जसा पत्मना यन्ना रोदसी
वरुता दंसुपत्री 6, 4, 7.

दंस्त्, दंस्तिः *leuchten; brennen* Vor. in DHĀTUP. 33, 127. — Vgl. दंस्.
दक्ष n. = उदक्ष (und auch daraus entstanden) *Wasser* TAK. 1, 2, 10.
H. 1069.

दक्षलावणिक (von दक्ष und लवण) adj. *mit Wasser und Salz zubereitet* H. 410.

दक्षोदर (st. उदक्षोदर; vgl. उदक्षोदरिन्) n. *Wasserbauch* SuCR. 1, 92, 16.
276, 18. fgg. 360, 21. 2, 234, 17.

दत्, दंसति, °ते 1) act. es Jmd (dat.) *recht* —, zur Genüge machen: मा
स्तेपत्त सोमिनो दत्तता मुहे RV. 7, 32, 9. दृक्षायाय दत्तता साखाय: 97, 8. =
समर्थयतिकर्मन् NIR. 1, 7. — 2) med. *taugen; tüchtig sein, bei Kräften
sein*: आ नै स्ते शिशीलि विश्वमूलिङ्गं सुशंसो यश दत्तते RV. 7, 16, 6. तद-
क्षमाणा विभृद्धिरायम् AV. 4, 33, 3. श्रारूप्यतो दत्तमाणा: सैव 2, 4, 1. स
एष यज्ञो वृत्तो न दत्तते ते देवा दत्तिणाभिरदत्तयन् CAT. BR. 2, 2, 2, 2. 4, 3,
4, 2. = उत्साल्कर्मन् NIR. 1, 7 Nach DHĀTUP. 16, 7 ist दत्तते *wachsen, zu-
nehmen und schnell bei der Hand sein* (vgl. दत्त = त्रिप्रकार SĀH. D. 32,
14); nach 19, 8 gehen, sich bewegen und verletzen. — caus. *tauglich* —,
tüchtig machen; vgl. NIR. 1, 7. प्राणे दत्तिणाभिरदत्तयति CAT. BR. 11, 7, 2,
5. शददत्तत् ebend. 2, 2, 2, 2. 4, 3, 4, 3. 8, 2, 1, 15. — Vgl. दत्ताय.

दत्तै (von दत्त) 1) adj. f. आ *tüchtig, tauglich; geschickt, anstellig;
gescheit* (vgl. दैक्षिक) AK. 2, 10, 19. 3, 4, 9, 42. 26, 207. TRIK. 3, 3, 438.

H. 342. 384. an. 2, 563. MED. SH. 14. SĀH. D. 32, 14. दैता मनुष्योऽन दत्तः:
RV. 1, 59, 4. 3, 14, 7. कम्बवः 1, 51, 2. स त्वं दत्तस्याकृतो वृद्धो मूः 6, 15, 3.
23, 2. जृष्टी दत्तस्य सोमिनः साखाय कृणुते पुङ्गम् 8, 31, 6. रैष्ट्रा दत्ताय सुषुमा
श्रद्धिः 10, 3, 4. VS. 18, 53. सं दत्तेण मनसा जायते कुविः RV. 9, 68, 5. श्र-
तान्नितान्दत्तान्प्रकुर्वित विचतणान् M. 7, 61 — 64. यनायेतः श्रुचिदत्त उदा-
सीनो गतव्ययः BHAG. 12, 16. पार्थिव श. 1, 3. अप्रमत्तः सदा दत्तः ARG. 5,
4. VET. 34, 8. अदत्तो निन्यते वैश्यः MBH. 10, 124. भार्या JĀGN. 1, 76. N. 11,
5. MBH. 13, 6749. HARIV. 8333. सा भार्या या गृहे दत्ता MBH. 1, 3027. गृह-
कार्यपुद्यत्या M. 5, 150. मृगराजबधे एष दत्तः BHART. 1, 58. कृदसि CRUT.
17. परिचर्यासुदत्ता MBH. 1, 8010. प्रजादत्त 3133. क्रिया० R. 4, 13, 29. दोहृ०
KUMĀRAS. 1, 2. RAGH. 12, 11. BHART. 1, 87. AMAR. 64. °मति PAṄKAT. 143, 11.

Vom Soma: *verständig* (weil er die geistigen Fähigkeiten steigert) od. *kräf-
tig, geistig*: रस RV. 9, 61, 18. 76, 1. अंशु 62, 4. श्रस्मात्सर्वये पूवमान चो-
दय दत्तो देवानामसि लिप्रियो मदः 83, 2. 10, 144, 1. Als Beiw. Čiva's
MBH. 13, 1228. CĀDDAR. im CKDR. CIV. Als Beiw. der Gaṅgā viell. so
v. a. *Allen zur Genüge seiend* MBH. 13, 1844. *angemessen, entsprechend*:
तमेव धर्मार्थदुघाभिपत्तये दत्तेण सूत्रेण समर्तियाधरम् BHĀG. P. 4, 6, 44; vgl.
श्रष्टापदपत्तयने दत्तसूत्रेण लक्ष्यते MBH. 12, 10983. *geeignet zu Etwas*
(von Unbelebtem): श्रेयोमार्गशेषदः वशमनव्यापारदत्तम् BHART. 3, 64.
Nach WILS. m. *ein allen Geliebten genügender Liebhaber*. — 2) m. a)
Tüchtigkeit, Tauglichkeit, Fähigkeit NAIGH. 2, 9. दत्तै दधाते श्रूपसम् RV.
1, 2, 9. दत्तै दधाति सोमिनि 7, 32, 12. 6, 44, 9. 8, 9, 20. 24, 14. AV. 2, 29,